

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) योजनेंतर्गत १०० टक्के केंद्र हिस्सा असलेल्या घटकासाठी (Non Sharable Components) अनु. जाती/ अनु. जमाती प्रवर्गाकरीता नवीन लेखाशिर्षास मान्यता देणेबाबत.....

**महाराष्ट्र शासन**

**कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग**

**शासन निर्णय क्रमांक: प्रअयो २०२४/प्र.क्र.३८ (भाग-१)/९-अ,**

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

दिनांक:- ३० ऑक्टोबर, २०२४

**वाचा:-** १. कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.१२०/९-अ, दि. २३.१२.२०२०  
२. केंद्र शासनाचा OM File No. FM-११/१२९/२०२३-FME, दि. १३.१२.२०२३

**शासन निर्णय:-**

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Prime Minister Scheme for Formalization of Micro Food Enterprises (PMFME) ही योजना राज्यात सन २०२०-२१ पासून पुढील पाच वर्षासाठी म्हणजे सन २०२४-२५ राबविण्यास दि. २३.१२.२०२० रोजीच्या शासन निणयान्वये मंजूरी देण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत १०० टक्के केंद्र हिस्सा असलेल्या घटकासाठी (Non Sharable Components) अनु. जाती/ अनु. जमाती प्रवर्गाकरीता खालीलप्रमाणे नवीन लेखाशिर्षास मान्यता देण्यात येत आहे.

**अनु. जाती प्रवर्गासाठी लेखाशीर्ष :-**

मागणी क्र. एन-०३	Demand No. N-03
२४०१, पीक संवर्धन	2401, Crop Husbandry
००,	00,
७८९, अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना	789, Special Component Plan for Scheduled Castes
(०१) अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना	(01) Schemes Under Scheduled Caste Component Scheme
(०१)(३४) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (केंद्र हिस्सा १००%) (कार्यक्रम)	(01)(34) Prime Minister Formalization of Micro Food Processing Enterprises Scheme (Central Share 100%) (Scheme)
(२४०१ बी४७३)	(2401 B473)

**अनु. जमाती प्रवर्गासाठी लेखाशीर्ष :-**

मागणी क्र. टी-०५ २४०१, पीक संवर्धन ००, ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजना (०१)(४२) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे औपचारिकीकरण योजना (पीएमएफएमई) (केंद्र हिस्सा १००%) (कार्यक्रम) (२४०१ बी४८२)	Demand No. T-05 2401, Crop Husbandry 00, 796, Tribal Area Sub-Plan (01) Tribal Area Sub-Plan (01)(42) Prime Minister Formalization of Micro Food Processing Enterprises Scheme. (PMFME) (Central Share 100%)(Scheme) (2401 B482)
---	---

२. सदर शासन निर्णय नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. ३०८/१४३१, दि.२०.०५.२०२४, वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ६७९/व्यय-१४, दि.११.०७.२०२४ अन्वये तसेच महालेखापाल, लेखा व हकदारी-१, मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.सं.ख.वि/चा-१/कृ.पशु.डे.व.म.वि./यू ओ आर- १२/२०२४-२५/१४३, दि.०६.०५.२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. ३९४/१४३१, दि.३०.०८.२०२४, वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ९११/२४/व्यय-१४, दि.३०.०९.२०२४ अन्वये तसेच महालेखापाल, लेखा व हकदारी-१, मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.सं.ख.वि/चा-१/कृ.पशु.डे.व.म.वि./यू ओ आर- ५४/२०२४-२५/४३६, दि.०५.०७.२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४१०३०१६१६३९५५०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( हे. गो. म्हापणकर )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- २) मा. मंत्री (फलोत्पादन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- ३) मा. विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद/महाराष्ट्र विधानसभा, विधानमंडळ सचिवालय, मुंबई-४०० ०३२,
- ४) सर्व सन्माननीय विधानपरिषद/विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य,

- ५) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- ६) अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- ७) अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- ८) सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
- ९) सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
- १०) सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- ११) सर्व अ.मु.स./प्र.स./सचिव, मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
- १२) राज्य नोडल एजन्सी (पीएफएमई) तथा आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, पुणे,
- १३) राज्य नोडल अधिकारी (पीएफएमई) तथा संचालक (कृषि प्रक्रिया व नियोजन), कृषि आयुक्तालय, पुणे,
- १४) सर्व विभागीय कृषी सह संचालक, महाराष्ट्र राज्य,
- १५) सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी, महाराष्ट्र राज्य,
- १६) सहायक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- १७) महालेखापाल १/२, (लेखा व अनुज्ञेयता)/लेखा परीक्षा) मुंबई/नागपूर,
- १८) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई,
- १९) संचालक, लेखा व कोषागरे, मुंबई,
- २०) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई,
- २१) सह संचालक, लेखा व कोषागरे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मुंबई-४०० ०३२,
- २२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, महाराष्ट्र राज्य,
- २३) कक्ष अधिकारी (२-अ), कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
- २४) निवड नस्ती ९-अ.